

॥ श्रीराम समर्थ ॥

माझी काया आणि वाणी। गेली म्हणाल अंतः करणी।
परी मी आहे जगज्जीवनी। निरंतर। श्रीराम।।
नका करू खटपटा पहा माझा ग्रंथ नीटा
तेणे सायुज्याची वाट। गवसेल की। श्रीराम।।
आत्माराम दासबोध। माझे स्वरूप स्वतः सिद्ध।
असता न करावा खेदा। श्रीराम।।

दरवर्षी दासनवमीचा उत्सव आपापल्या ठिकाणी चढत्या-वाढत्या उत्साहाने पार पडत असतो. यथाशक्ती यथासमय आपण ही या उत्सवात भाग घेत असालच..!

यावर्षी आपल्या श्री. दा. अ. च्या संकेतस्थलाद्वारे एका अभिनव स्पर्धा आयोजित केली आहे. या निमित्ताने श्री समर्थ चरित्राचे आपले वाचन व्हावे, आपला अभ्यास वाढावा म्हणून हा उपक्रम ! सोबत समर्थांच्या चरित्रावर आधारित एक प्रश्नपत्रिका आहे. त्यात १०१ प्रश्न आहेत. स्पर्धकाने त्यातील जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तर शोधून लिहायची आहेत.

स्पर्धेचे नियम

१. ही स्पर्धा श्री. दा. अ. उपक्रमातील सर्व अभ्यासार्थी (अभ्यास पूर्ण केलेले / करत असलेले, ई-मेलद्वारे अथवा पत्राद्वारे) आणि समीक्षकांना (आजी / माजी) खुली आहे .
२. उत्तरे पाठवण्याचा शेवटचा दिनांक **माघ वद्य ९, शके १९३४** (दासनवमी, २४ फेब्रुवारी २०१४, रात्रीपर्यंत)
३. आपल्या अभ्यास-पद्धती प्रमाणे उत्तरे संदर्भग्रंथांत बघूनच लिहायची आहेत. या प्रश्नांची उत्तरे सर्वसाधारणपणे समर्थभक्ताकडे असणाऱ्या (अथवा शक्यतो असायला हवीत अशा) पुस्तकात सापडतील. तसेच आपल्या गावातील / भागातील इतर समर्थ भक्तांची यासाठी जरूर मदत घ्यावी
४. उत्तरे **शक्यतो ई-मेल** द्वारे dasbodh.abhyas@gmail.com या ई-मेलवर पाठवायची आहेत.
५. ज्यांना ई-मेलचे सोय उपलब्ध नसेल त्यांनी आपली उत्तरे पोस्टाने खालील पत्त्यावर पाठवावीत:
**श्री ग्रंथराज दासबोध अध्ययन, श्री समर्थ सोसायटी, धन्वंतरी सभागृहामागे,
एरंडवणे, पुणे ४११००४.**
६. उत्तरे हाताने लिहून त्यानंतर स्कॅन करून अथवा टाईप करून पाठवली तरी चालेल. त्याचबरोबर उत्तरपत्रिकेत **अभ्यासार्थी क्रमांक / समीक्षक क्रमांक** लिहिणे अनिवार्य आहे. उत्तरपत्रिकेत **योग्य तो प्रश्न क्रमांक फक्त लिहावा**. पूर्ण प्रश्न पुन्हा लिहिण्याची आवश्यकता नाही.
७. पहिल्या १० क्रमांकांना पारितोषिक देण्यात येईल. **स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री सुहास आगरकर, संचालक दासबोध सखोल अभ्यास** हे काम पाहतील. त्यांचा निर्णय अंतिम राहिल.
८. सर्वच्या सर्व उत्तरे बरोबर आल्यास **विशेष प्रमाणपत्र आणि पारितोषिक** देण्यात येईल.
९. या प्रश्नांची उत्तरे दासनवमीनंतर आपल्या <http://dasbodhabhyas.org/> या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील.
१०. ही स्पर्धा श्री. दा. अ. अभ्यासक्रमाचा अनिवार्य भाग नाही.

स्पर्धेचे प्रमुख म्हणून **श्री. प्रसन्न हळबे, केंद्र-सहसंचालक (इ-मेल द्वारे अभ्यास)** हे काम पाहतील.

जय जय रघुवीर समर्थ !!!